

अपर आयुक्त, आदिवासी विकास,
नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील ६
शासकीय आश्रमशाळां व ४
वसतिगृहांच्या इमारत बांधकामांच्या
अंदाजपत्रके व अराखड्यास प्रशासकीय
मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक : शाआबां-२००८/प्र.क्र.२४१/का.१३

आदिवासी विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- ६ नोव्हेंबर, २००८

शासन निर्णय : अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, दळवट, मोहंदरी, नरुळ, गोपाळखडी, कनाशी व चणकापूर तसेच शासकीय वसतिगृह नाकोडा (मुले), शासकीय वसतिगृह नाकोडा (मुली), शासकीय वसतिगृह सुरगाणा (मुलींचे), शासकीय वसतिगृह मानूर (मुलांचे-२ व मुलींचे-१) (कळवण) यांचे इमारत बांधकामासाठी रुपये ३१२२.०३ लक्ष इतक्या रकमेचे एकूण १० अंदाजपत्रके व आराखडे प्रशासकीय मान्यतेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आले होते.

२. सदर अंदाजपत्रके सन २००८-०९ च्या दरसूचीवर आधारित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी सदर अंदाजपत्रकात प्रचलित नियमानुसार भाववाढीसाठी, आकारमीक खर्च, सगणक इ. खर्चाच्या बाबी अंतर्भूत करून प्रशासकीय मान्यतेस सहमती दर्शविली आहे. तथापि कार्यकारी अभियंता, कळवण यांनी सादर केलेल्या खालीलमाणे सादर केलेली १० अंदाजपत्रक व अराखड्यास सहमती दर्शविण्यास येत असून खालील प्रमाणे रु.३१२२.०३ लक्ष इतक्या रकमेच्या एकूण १० अंदाजपत्रके व आराखड्यास शासन खालील अटींवर प्रशासकीय मंजूरी देत आहे.

| अ. क्र. | शासकीय आश्रमशाळा/वसतिगृहांचे नांव | तालुका/जिल्हा | अंदाजित किंमत रु.लक्ष |
|---------|---|---------------|-----------------------|
| १ | शासकीय आश्रमशाळा, दळवट (कनिष्ठ महाविद्यालय) | कळवण, नाशिक | २५२.५२ |
| २ | शासकीय आश्रमशाळा, मोहनदरी | कळवण, नाशिक | ५७०.२१ |
| ३ | शासकीय आश्रमशाळा, नरुळ (कनिष्ठ महाविद्यालय) | कळवण, नाशिक | २५२.५२ |
| ४ | शासकीय आश्रमशाळा, गोपाळखडी | कळवण, नाशिक | ३२६.६२ |

| | | | |
|-------|---|----------------|------------|
| ५ | शासकीय आश्रमशाळा, कनाशी (कनिष्ठ महाविद्यालय) | कळवण, नाशिक | २५२.५२ |
| ६ | शासकीय आश्रमशाळा, चणकापूर (कनिष्ठ महाविद्यालय) | कळवण, नाशिक | २५२.५२ |
| ७ | शासकीय मुलांचे वसतीगृह, नाकोडे | कळवण, नाशिक | ३४४.११ |
| ८ | शासकीय मुलींचे वसतीगृह, नाकोडे | कळवण, नाशिक | ३४४.११ |
| ९ | शासकीय वसतीगृह सुरगाणा (मुलींचे) | सुरगाणा, नाशिक | १९५.०० |
| १० | शासकीय मुलांचे १ व १ मुलींचे वसतीगृह मानूर (कळवण) | कळवण, नाशिक | ४३१.१० |
| एकूण- | | | रु.३१२२.०३ |


अटी :-

- अ) सदर अंदाजपत्रके व अराखडे संबंधित मंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी साक्षांकित करावेत.
- ब) **सदर बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्याशिवाय बांधकाम सुरु करू नये.**
- क) प्रस्तुत इमरातीचे कामे वारतुशास्त्रज्ञ यांचेकडून मांडणी नकाशा तयार करून घेतल्यावरच सुरु करावीत.
- ड) भविष्यात आकास्मिक खर्च, संगणकीकरण व भाववाढीसाठी आवश्यकता भासल्यास पुन्हा तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल व राधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येईल

५. सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने आणि शासन निर्णय वित्त विभाग क्र.विपअ-१००१/प्र.क्र.४६/२००१/विनियम, दिनांक ११ जुलै, २००१ मधील भाग-पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यांत आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००८११०६१०५२३७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,


 (वि.पु.काळे)
 कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक (सोबत मुळ अंदाजपत्रके)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण.

महालेखापाल (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.

महालेखापाल (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

कक्ष अधिकारी, सावंजनिक बांधकाम विभाग (इमा-२), मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग (विनियम), मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी (का.६ / का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.१३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.